

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १२

सभावृत्तांत

दिनांक - ०७/०२/२०२०

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०७/०२/२०२० रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- |                              |   |        |
|------------------------------|---|--------|
| १. मा.अश्विनी भिमा बोबडे     | - | सभापती |
| २. मा.घोलप कमल अनिल          |   |        |
| ३. मा.पवार मनिषा प्रमोद      |   |        |
| ४. मा.अनुराधा गणपत गोरखे     |   |        |
| ५. मा.उषा संजोग वाघरे(पाटील) |   |        |
| ६. मा.काळे उषा दिलीप         |   |        |
| ७. मा.सुलक्षणा राजू धर       |   |        |
| ८. मा.प्रमोद कुटे            |   |        |

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.आगळे- प्रशासन अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळाचे विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

विषय क्र.१) सभा आयोजनाबाबत. - मा.कमल घोलप, मा.अनुराधा गोरखे यांचा प्रस्ताव.

विषय क्र.२) प्र.क्र.४ मधील दिधी येथे महिला पुरुष स्वच्छतागृह बांधणे या कामाच्या स्वरूपात बदल करून प्रभागामधील नागरिकांचे मागणीप्रमाणे स्थापत्य विषय कामे करणे. - मा.कमल घोलप , मा.अनुराधा गोरखे यांचा प्रस्ताव.

विषय क्र.३) वृक्षसंवर्धन विभागामध्ये वृक्ष अधिकारी पद निर्माण करणेबाबत. - मा.कमल घोलप, मा.अनुराधा गोरखे यांचा प्रस्ताव.

-----

दिनांक १७/०१/२०२० रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ११) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक - २८

विषय क्रमांक - ०१

दिनांक - ०७/०२/२०२०

सुचक : मा.कमल घोलप

अनुमोदक : मा.अनुराधा गोरखे

मा.कमल घोलप, मा.अनुराधा गोरखे यांनी प्रस्तावित केलेनुसार मा.विधी समिती पाक्षिक सभा दिनांक २१/०२/२०२० रोजीची सभा सार्वजनिक सुट्टी असल्याने सदरची पाक्षिक सभा दि.२०/०२/२०२० रोजी दुपारी १२.०० वा. आयोजित करणेकामी मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

ठराव क्रमांक - २९

विषय क्रमांक - ०२

दिनांक - ०७/०२/२०२०

सुचक : मा.कमल घोलप

अनुमोदक : मा.अनुराधा गोरखे

मा.कमल घोलप, मा.अनुराधा गोरखे यांनी प्रस्तावित केलेनुसार प्रभाग क्र.४ दिघी मध्ये महिला पुरुष स्वच्छतागृह बांधणे हे काम निविदा नोटीस क्र.८१/१०/२०१८-१९ अन्वये रक्कम रुपये २०,७०,७५३/- रकमेचे काढण्यात आले आहे. तथापि स्वच्छतागृह बांधण्याचे ठिकाणी वारंवार तेथे राहणा-या नागरिकांचा विरोध होत आहे. तसेच सदर परिसरातील नागरिक आवश्यक स्थापत्य विषयक काम करणेची मागणी करीत आहे. प्रस्तुत प्रकरणी स्वच्छतागृह उभारण्याचे ठिकाणी होणारा विरोध तसेच इतर स्थापत्य विषयक कामाची निकड विचारात घेता , प्रभाग क्र.४ मधील दिघी येथे महिला पुरुष स्वच्छतागृह बांधणे(निविदा क्रमांक ८१/१०/२०१९-२०) या कामाच्या स्वरूपात बदल करून प्रभागातील नागरिकांचे मागणीप्रमाणे स्थापत्य विषयक कामे करणेस मान्यता देणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठरावाप्रमाणे कार्यवाही करणेत यावी.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

ठराव क्रमांक - ३०

विषय क्रमांक - ०३

दिनांक - ०७/०२/२०२०

सुचक : मा.कमल घोलप

अनुमोदक : मा.अनुराधा गोरखे

मा.कमल घोलप, मा.अनुराधा गोरखे यांनी प्रस्तावित पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ३५ लाख पेक्षा जास्त झाडे आहेत. त्यांचे जतन व संरक्षण करणे करीता महाराष्ट्र(नागरी क्षेत्र) झाडाचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ अंमलात आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडाचे संरक्षण व जतन तरतुदीनुसार प्रकरण ३ कलम ५(१)(२)नुसार वृक्षअधिकारी नेमणुक करणे आवश्यक आहे. सदर तरतुदीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी अस्थापनेवर 'वृक्ष अधिकारी'(गट -अ) या अभिमानाचे एक पद र.रु.१५६००-३९१०० ग्रेड वेतन र.रु.६६०० या वेतनश्रेणीत एक नवीन पद (प्रपञ्ज अ) मनपा अस्थापनेवर निर्माण करण्यास तसेच सदर पद निर्माण करून श्री.प्रकाश मोगल गायकवाड "उद्यान अधीक्षक"(वृक्ष) या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व अनुभव अर्हता धारण करीत पात्र असल्याने त्यांची 'वृक्षअधिकारी'(गट - अ) या पदावर

पदोन्नतीने नेमणुक करणेस मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.महापालिका सभेकडे पाठविणेत यावा.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(अश्विनी भिमा बोबडे)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/६३/२०२०

दिनांक : ०७/०२/२०२०



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.

( विषय क्रमांक ३ शी संलग्न )

प्रपत्र अ

वृक्षसंवर्धन विभागासाठी नव्याने वर्ग - १ पद निर्माण करावयाचे माहितीपत्रक

अ.क्र.	पदाचे नांव	वतेनश्रेणी	मंजुर पद	नव्याने निर्मिती करावयाची पदे अर्हता
१	वृक्षअधिकारी (वर्ग - १)	१५६०० - ३९१००- ६६००(ग्रेडवेतन)	०१	१००% पदोन्नतीने उद्यान अधिक्षक (वृक्ष) वर्ग २ या पदाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक